# KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED (Formerly known as Krystal Integrated Services private Limited)



### January 21, 2025

### KISL/CS/SE/129/2024-25

The Department of Corporate Services	National Stock Exchange of India
BSE Limited	Limited
General Manager	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Department of Corporate Services	Bandra-Kurla Complex,
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra (E),
Dalal Street, Mumbai 400 001	Mumbai - 400 051
Scrip Code: 544149	Scrip Symbol: KRYSTAL

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations and SEBI Master Circular SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024, we hereby submit copies of extracts of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024, as approved by the Board of Directors at their meeting held on Monday, January 20, 2025, as published in "Financial Express" in English language newspaper and in "Mumbai Lakshadeep" in Regional language (Marathi) newspaper today, i.e. Tuesday, January 21, 2025.

The advertisement also includes a Quick Response code and the web link to access complete financial results for the said period. The above information is also available on website of the Company at www.krystal-group.com.

This is for your information and records.

Thanking You,

For Krystal Integrated Services Limited (Previously known as Krystal Integrated Services Private Limited)

Stuti Maru Company Secretary & Compliance Officer Membership Number: A45257 **FINANCIAL EXPRESS** 

# 35

	Phase-I, Nev	2, Community Centre, Sheikh Sarai, w Delhi-110 017 0L1981PLC011941	
E	Extract of Unaudited Financial Results for	the Quarter and	
	Nine Months ended 31st Decemb	er, 2024	
SI. No.	Nine Months ended 31st Decemb Particulars	er, 2024 3 months ended 31.12.2024	Nine Mont ended 31.12.202
<b>SI. No.</b>		3 months ended	ended 31.12.202
<b>SI. No.</b> 1 2	Particulars	3 months ended 31.12.2024 5,973.90	ended 31.12.202 17,941.0
1	Particulars Total Income from Operations	3 months ended 31.12.2024           5,973.90           ns)         728.42	ended 31.12.202 17,941.0 2,623.0

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period

(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Earnings Per Share (of 10/- each) (not annualised):

Notes:

5

6

7

Equity Share Capital

 Basic (₹) : Diluted (₹) :

- a) The above is an extract of the detailed format of the Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statement of Unaudited Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 20th January, 2025. The full format of the Statement of Unaudited Financial Results are available on the Company's website (www.internationaltravelhouse.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).
- b) The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed and the related Report does not have any impact on the above 'Results and Notes' for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 which needs to be explained.

		For and on behalf of the Board
	Sd/-	Sd/-
Dated : 20th January, 2025	Ashwin Moodliar	Gunjan Chadha
Place : Gurugram	Managing Director	Chief Financial Officer



Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted schemes of NIMF, with January 23, 2025 as the record date:

Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on January 17, 2025 (₹ per unit)
5.50	67.2761
6.00	75.6311
3.00	39.9483
4.00	59.8806
	Distribution (₹ per unit)* 5.50 6.00 3.00

\*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable. <sup>#</sup>or the immediately following Business Day if that day is a non-business day

# Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Schemes will fall to the extent

of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form : IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

> For Nippon Life India Asset Management Limited (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai January 20, 2025

(₹ in Lakhs)

3 months ended

31.12.2023

5.468.95

664.74

664.74

493.79

482.75

799.45

6.17

6.17

Nine Months Corresponding

31.12.2024

17,941.09

2,623.89

2,623.89

1,952.06

1.916.19

799.45

24.42

24.42

526.31

799.45

6.74

6.74

Authorised Signatory

Sd/-

Good gets better

Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.

# **KRYSTAL INTEGRATED SERVICES LIMITED**

Registered Office: Krystal House, 15A/17, Shivaji Fort CHS, Duncan Causeway Road, Mumbai -400 022 CIN: L74920MH2000PLC129827, Tel. No.: +9122 4353 1234, +9122 4747 1234

### Website : www.krystal-group.com

# UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2024

-11			STANDALONE				CONSOLIDATED						
Sr. No.	Particulars	QUARTER ENDED NINE MONTHS ENDED YEAR			YEAR ENDED	ED QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED YEAR ENDE		YEAR ENDER		
		31 <sup>st</sup> Dec 2024 Unaudited	30 <sup>h</sup> Sept 2024 Unaudited	31 <sup>st</sup> Dec 2023 Unaudited	31 <sup>s</sup> Dec 2024 Unaudited	31 <sup>st</sup> Dec 2023 Unaudited	31 <sup>st</sup> March 2024 Audited	31 <sup>st</sup> Dec 2024 Unaudited	30* Sept 2024 Unaudited	31 <sup>s</sup> Dec 2023 Unaudited	31 <sup>st</sup> Dec 2024 Unaudited	31 <sup>st</sup> Dec 2023 Unaudited	31 <sup>st</sup> March 2024 Audited
1	Total income from operations (net)	2,568.97	2,461.83	2,730.26	7,463.16	7,110.50	9,847.26	2,763.73	2,661.57	2,830.74	7,996.83	7,346.82	10,268.49
2	Net Profit (+) / Loss (-) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	161.60	155.55	151.79	479.73	410.05	561.75	170.78	163.05	156.75	498.59	411.90	575.52
3	Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	161.60	155.55	151.79	479.73	410,05	561.75	170.78	163.05	156,75	498.59	411.90	575.52
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	144.42	144.11	124.44	441.49	334.04	482.29	151.49	151.34	128.22	455.82	334.07	490.69
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit (+) / Loss (-) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	142.78	142.85	124.69	440.44	331.19	486.22	151.85	150.32	128.39	455.16	331.15	494.43
6	Paid-up equity share capital (Face Value per share Rs.10/-)	139.72	139.72	115.24	139.72	115.24	139.72	139.72	139.72	115.24	139.72	115.24	139.72
7	Reserve (excluding Revaluation) Reserves as shown in Audited Balance Sheet of previous accounting year	12.1		1000	2	2	3,584.33	20	C	27	2	525	3,622.50
8	Earnings Per Share (EPS)												
	Basic (not annualised) ( Absolute Value)	10.34	10.31	10.80	31.60	28.99	41.61	10.84	10.83	11.04	32.51	28.88	42.30
	Diluted (not annualised) ( Absolute Value )	10.34	10.31	10.80	31.60	28.99	41.61	10.84	10.83	11.04	32.51	28.88	42.30

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for 3<sup>e</sup> quarter of F.Y.2024-25 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2 The above results have been reviewed by the Audit Committee on January 20, 2025 and approved by the Board of Directors at their meeting held on January 20, 2025. The Statutory Audiotrs have expressed an unmodified opinion on these results.

3 Previous period's/year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to conform to current period's classification.

4 The full format of the consolidated and standalone financial results for 3<sup>st</sup> guarter of F.Y.2024-25 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at https://krystal-group.com/investor/ and can also be accessed by scanning the Quick Response code available below. For & on behalf of the Board of Directors

Place : Mumbai Date : January 20, 2025		For & on behalf of the Board of Directors Sd/- (Sanjay Suryakant Dighe) CEO & Whole-time Director DIN: 02042603
---	--	---

12	ITIGATION INVOLVING OUR COMPANY
8 a.	LI I GATIONI INVOLVING OUN COMPANY

(a) Outstanding litigation proceedings against our Company.

Criminal Proceedings- Nil

(ii) Actions by statutory or regulatory authorities

Except as disclosed below, there are no outstanding statutory or regulatory actions involving our Company, as on the date of this Information Memorandum.

**<b>***<b>§FINANCIAL EXPRESS* 

BUSINESS

financialexpress.com

a. The Labour Officer and Duty Assessing Officer, Government of Karnataka issued a show-cause notice to our Company under the Building and Other Construction Workers' Welfare Cess Act, 1996 ("BOCWC Act") and the Building and other Construction Workers Welfare Cess Rules, 1998 on May 20, 2024, seeking certain documents and (b) demanding payment of labour welfare cess under the said BOCWC Act in respect of construction of manufacturing facility at Unit II. The documents were to be previously submitted by September 30, 2022. As these documents were not submitted within time, this show cause notice was issued. The show cause notice demanded the documents to be submitted within seven days from receipt of the said notice. Our Company submitted its response on May 30, 2024. IV. The payment of the welfare cess is pending with meetings being held with the concerned authority. (a)

- (iii) Tax proceedings
- Except as disclosed below, there are no outstanding direct or indirect tax proceedings against our Company, as on the date of this Information Memorandum:

C.	Tenshi Pharmaceut	icals Private Limited		
1.	Direct Tax	5	8.43	
2	Indirect Tax	Nil	Nil	
Total (C) Total (A+B+C)		5	8.43	
		17	1,538.87	

(iv) Material civil litigation - Nil

#### Outstanding litigation proceedings by our Promoters

- (i) Criminal Proceedings-Nil
- (ii) Material civil litigation -Nil
- LITIGATION INVOLVING OUR SUBSIDIARIES
- Outstanding litigation proceedings against our Subsidiaries
- Criminal Proceedings- Nil
- (ii) Actions by statutory or regulatory authorities- Nil

#### Any material development after the date of the balance sheet; T)

except as stated below, no circumstances have arisen, since the date of the latest financial information disclosed in this Information Memorandum (i.e. September 30, 2024), which materially and adversely affect or are likely to affect our operations, our trading or profitability or the value of our assets or our ability to pay our liabilities within the next 12 months:

Approval for Scheme of Arrangement

The NCLT approved the Scheme on November 14, 2024 (the "Order") and our Company received the certified true copy of the Order on November 26, 2024, and the Scheme was made effective on November 27, 2024, by filing of certified true copy of the Order with the Registrar of Companies, Mumbai.

Pursuant to the Scheme and with effect from the Appointed Date in accordance with the provisions of the Companies Act, the provisions of Section 2(19AA) of the Income Tax Act, the Demerged Undertakings along with all its assets, liabilities, contracts, loan, debentures, duties and arrangements, obligations and permits has been demerged from Demerged Company 1 & Demerged Company 2 respectively and transferred to and vested in our Company as a going concern, so as to become the assets, liabilities, contracts, arrangements, loan, debentures and permits of our Company with effect from Appointed Date.

Sr.No.	Type of Tax	Number of Cases	Approximate amount demanded/ in dispute (in ₹ million)
1.	Direct Tax	10	847.03
2.	2. Indirect Tax	1	29.44
	Total	11	876.48

(iv) Material civil litigation-Nil

#### (b) Outstanding litigation proceedings by our Company

(i) Criminal Proceedings-Nil

(iii) Material civil litigation - Nil

### LITIGATION INVOLVING OUR DIRECTORS

#### Outstanding litigation proceedings against our Directors (a)

(i) Criminal Proceedings-Nil (ii)Actions by statutory or regulatory authorities-Nil

(iii) Tax proceedings

Except for the tax proceedings involving Arun Kumar Pillai as disclosed below, there are no outstanding direct or indirect tax proceedings against our Directors, as on the date of this Information Memorandum:

Sr.No.	Type of Tax	Number of Cases	Approximate amount demanded/ in dispute (in ₹ million)
1.	Direct Tax	6	1,530.44
2.	Indirect Tax	Nii	Nil
	Total	6	1,530.44

(iv) Material civil litigation-Nil

#### Outstanding litigation proceedings by our Directors (b)

(i) Criminal Proceedings-Nil (ii) Material civil litigation - Nil

#### LITIGATION INVOLVING OUR PROMOTERS III.

#### (a) Outstanding litigation proceedings against our Promoters

- (ii) Actions by statutory or regulatory authorities- Nil (i) Criminal Proceedings-Nil
- (iii) Tax proceedings

Except as disclosed below, there are no outstanding direct or indirect tax proceedings against our Promoters as on the date of this Information Memorandum:

### Sr.No.| Type of Tax | Number of Cases | Approximate amount demanded/ in dispute (in ₹ million) A. Arun Kumar Pillai

1.	Direct Tax	6	1530.44	
2	Indirect Tax	Nil	Nil	
Tot	al (A)	6	1530.44	
B.	Karuna Business So	olutions LLP		
1.	Direct Tax	6	NII	
2.	Indirect Tax	Nil	Nil	
Total (B)		6	Nil	

### (iii) Tax proceedings Nil

### (iv) Material civil litigation

Except as disclosed below, there are no material outstanding civil proceedings against our Subsidiaries, as on the date of this Information Memorandum:

Prestige Biopharma Limited (the "Claimant") initiated arbitration proceedings vide a notice of arbitration dated June 5, 2023, against Biolexis Pte, Ltd., a step-down Subsidiary of our Company, and Enso Healthcare DMCC ("Enso") (collectively, the "Respondents") in accordance with the applicable arbitration rules of the Singapore International Arbitration Centre (the "SIAC Rules"). A contract manufacturing agreement ("CMA") had been entered into by the Claimant and the Respondents for the manufacture and supply of Sputnik Light, a Covid-19 vaccine. As per the CMA, Biolexis Pte: Ltd., was required to supply the raw materials, information and technology to the Claimant for the manufacture of the vaccine and Enso was to coordinate with Human Vaccine and/ or Russia Direct Investment Fund, for the procurement of said raw materials. The Claimant sent a letter to Biolexis Pte Ltd. on January 3, 2023, in which the Claimant alleged that Biolexis Pte. Ltd. had deliberately withheld the required raw materials, information and technology so as to enable our Company to manufacture the vaccine instead and that Enso had been a part of such conspiracy. Subsequently, good faith negotiations and mediation were initiated in accordance with the terms of the CMA. The failure of the mediation led to the invocation of the arbitration clause and a statement of claim was filed on February 29, 2024, by the Claimant for an amount of US \$136.32 million (approximately ₹11,460 million) before a sole arbitrator.

Thereafter, Biolexis Pte, Ltd, filed a counter claim in addition to its statement of defence, for an amount of US \$13.63 million (approximately ₹1,146 million) which had been paid as an advance amount as per the terms of the CMA. This amount was allegedly guaranteed to be refunded by the Claimant upon the occurrence of certain events set out in the CMA. The allegations made by the Claimant were denied. The arbitration proceedings are currently pending before the sole arbitrator appointed in accordance with the SIAC Rules.

- Outstanding litigation proceedings by our Subsidiary
  - (i) Criminal Proceedings-Nil

R)

S)

- (ii) Material civil litigation Nil
- LITIGATION INVOLVING OUR GROUP COMPANIES: NII V.
- 0) Regulatory Action, if any -disciplinary action taken by SEBI or Stock Exchanges against the Promoters in last 5 financial years: Nil
  - Brief details of outstanding criminal proceedings against the Promoters: Nil
  - Particulars of high, low and average prices of the shares of the listed transferor entity during the preceding three years;

BSE NSE High Low Average High Low Average Year market price of market price of **Equity Shares Equity Shares** for the year for the year 287.90 2023-24 838.10 521.32 838.60 287.40 521.44 392.20 263.45 325.08 392.00 263.35 325.17 2022-23 2021-22 946.80 304.50 597.73 947.00 304.20 597.68

In view of the above, the Demerged Company 1 & the Demerged Company 2 had fixed December 6, 2024, as the Record Date for the purpose of determining the eligible shareholders holding equity shares of the Demerged Company 1 & Demerged Company 2 entitled to receive the new shares of our Company, whose name is recorded in the register of members and records of the depository as members of the Demerged Company 1 & Demerged Company 2 as on the Record Date.

In consideration of the demerger of the Demerged Undertakings into our Company pursuant to the provisions of the Scheme, our Board of Directors at their meeting dated December 10, 2024, approved the allotment of 77,700,922 fully paid-up Equity Shares of ₹1 each to the eligible shareholders of the Demerged Company 1 & Demerged Company 2. We have issued and allotted, on a proportionate basis to each shareholder of Demerged Company as below:

- a. For Strides Pharma Science Limited: one share for every two shares: 46,081,357 equity shares of ₹1 each of our Company for 92,162,714 equity shares of ₹10 each of Demerged Company 1.
- For Steriscience Specialities Private Limited: 1.515 shares for every one share: 31.619.565 equity shares. of ₹1 each of our Company for 20,871 equity shares of ₹10 each of Demerged Company 2.

Capital infusion of ₹8,010.61 million through issue of Equity shares in our Company: Our Company has raised funds by way of following issuances:

- a. Issue of 2,272,687 fully paid-up equity shares having a face value of ₹1 each and at a premium of ₹1,275 each for cash consideration on a private placement basis on November 21, 2024; and
- Issue of 4.005,222 fully paid-up equity shares having a face value of ₹1 each and at a premium of ₹1,275 b. each for cash consideration on a private placement basis on November 22, 2024,

The abovementioned transactions aggregate to ₹8,010.61 million.

- Redemption of Non-Convertible Debentures (NCDs) amounting to ₹2,000 million: ĪIĪ, On November 28, 2024, our Company redeemed 20,000 secured, rated, listed, redeemable non-convertible debentures aggregating up to ₹2,000 million.
- Such other information as may be specified by the Board from time to time-Nil U)

### Notes:

- 1. The average stock price is the simple average of closing prices for all trading days of a particular financial year.
- 2. Hon'ble NCLT, Mumbai bench vide an order dated November 14, 2024 (certified true copy of the order was Received on November 26, 2024) approved the Scheme of Arrangement. Pursuant to the Scheme of demerger, the Spinning Division is transferred to and vested into our Company. The Effective Date of the Scheme is November 27, 2024 with April 1, 2024 as the Appointed Date.

### For OneSource Specialty Pharma Limited

Sd/-Neeraj Sharma Managing Director











Date : January 21, 2025 Place : Bengaluru

PUBLIC NOTICE Mr. Ratilal Kalyanji Pattani, member in respect of Flat B-507 in Jayesh Co-operative Housing Society Ltd. situated at Chandawarkar Road. Nea Municipal Garden, Borivali West Mumbai 400 092 holding Share Certificate no. 42 bearing distinctive nos. 216 to 220 expired on 17-12-2024 without making nomination. Mrs Shilaben Ratilal Pattani & Ms. Poonan Ratilal Pattani being legal heirs of the deceased member have applied to the Society for transfer of shares in thei names

If anyone/any other legal heirs are having any claims/objections about proposed transfer of shares in the names of Mrs. Shilaben Ratilal Pattan & Ms. Poonam Ratilal Pattani in place other Mr. Bettlel / Setter in Pattani in place Late Mr. Ratilal Kalvanii Pattani shoulo Secretary within 15 (fifteen) days within supporting documents. Thereafter, no claim will be considered and the Society will proceed with the transfer o shares Sd/

Hon.Secretary Jayesh Co-op. Hsg. Soc. Ltd. Chandawarkar Road Borivali West, Mumbai 400 092 Date: 17-01-2025 Place: Mumbai

#### PUBLIC NOTICE

This is to inform the general public that We Suleman Dildar Khan, Usman Dildar Khan Nadeem Dildar Khan, Firdous Aminullal Khan, Maimuna Sardar Khan, Sameen Naushad Khan, Nageena Arshad Khar son/daughter of Mahmoodan Dildar Khar residing at 327/2612, Motilal Nagar No. 2 Link Road, Goregaon (West) Mumba 400104, the legal heirs of the lawful owner o the property situated at 327/2612, Motilal Nagar No. 2, Link Road, Goregaon (West) Mumbai 400104, Maharashtra.

We intend to transfer the said property in the name of our brother Mr. USMAN DILDAR KHAN and have applied for a No Objectio Certificate (NOC) from the relevant authorities

Any person(s), institution(s). o organization(s) having any claim, objection or interest in the said property is hereby requested to notify me in writing at the address mentioned below, or contact me within 15 days from the date of publication o this notice.

In the absence of any objections within the stipulated time, it shall be assumed that there are no claims or objections, and the process for transferring the said property in the of our brother Mr. USMAN DILDAR KHAN shall proceed accordingly. Sd/

NADEEM KHAN Contact Address: 327/2612, Motilal Nagar No. 2, Link Road, Goregaon (West) Mumbai 400104. Con. No: 9833260736 / 9224670509

Place : Mumbai Date : 21/01/2025

# मोरारका <u>फायनान्स लिमिटेड</u>

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:०२२-२२८३२४६८, फॅक्स:०२२-२२०४७२८८, ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रू. लाखात)
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेली नऊमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित	संग्रेलेलीनउमाही ३१.०३.२४ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (ढोबळ)	9६.८0	३१६.००	68.68	६७७.७१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व)	9.88	208.90	६२.३०	६४३.४३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	9.६९	२७६.१०	६२.३०	£83.83
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	९.00	२२७.३९	30.38	40८.0६
कालावधीकरिता इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर)	(8902.60)	(રૂ૪५५.૧૮)	(३४५९.३६)	३३७.२०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(8083.60)	(३२२७.७९)	(३४२२.०२)	९१५.९६
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/–)	840.29	840.29	840.29	840.29
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ (रू.)	0.20	૬.૦૬	0.63	१२.८६
सौमिकृत (रू.)	0.20	4.04	٥.८३	१२.८६

#### जाहीर नोटीस

ाझे अशिल **श्री. हार्दिक चंद्रशेखर लिमये** यांने देलेल्या माहीतीवरुन ही जाहीर नोटीस देत आह की. माझे अशिल सदनिका नं २११. २ रा मजल बेल्डिंग नं.५, प्रतिक्षानगर गितांजली को-ऑ विरिंग 1.2, अतिश्वार्गन गर्ताणला भाष्या होसिंग सोसायदी लिमिटेड, प्रतिक्षानगर, सायन, मुंबई ४०००२२, हा **१) सी. आशा रमेश गुरा** आणि २) श्री. रमेश स्वामिनाथ गुराा यांच्या कडून खरेदी करू इच्छित असुन स्वर बाबतची गलील कागदपत्रे गहाळ झालेली आहेत. ) श्री. राजीव केशव देशपांडे यांच्या नावे म्हाडाने दिलेले ताबा पत्र नं. जा. क्र. मुं. म.∕संचालक पणन)/सायन/१८६/२००० २) श्री. राजीव केशव देशपांडे हे प्रथम पक्ष आणि श्रीमती, रजनी केशव ओरसकर हे व्दितिय पक्ष यांचे मधील दि. १६.०४.२००७ रोजीचा खरेदी करारनामा तरी सदर मिळकतीबाबत⁄कागदपत्रांबाबत जर कोणा व्यक्तिचा, संस्थेचा, बॅकेचा किंवा अन्य

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, गाव मौजे गजबंधन

पाथर्ली (डोंबिवली) तालूका कल्याण

जिल्हा ठाणे कल्याण डोंबिवली महानगर

पालिका हद्दीतील खालील वर्णनाची

मिळकतीचे मालक विजया अनंत

चिटणीस यांच्या कायदेशीर वारस

१) सौ. स्वाती प्रफुल्ल भालेराव

२) सौ. दीप्ती हितेश पटेल यांस कडून

नोंदणीकृत खरेदीखताने विकत घेण्यांचे

ठरविले आहे आणि त्या संदर्भात बोलणी

चालू आहे तशी विसार पावती देखील

दिनोंक १९/०१/२०२५ रोजी लिहून दिलेली

. संबब ज्या कोणा तिऱ्हाईत इसमाचा

कंपनीचा वा सदर मिळकतीशी संबंधित

कोणत्याही प्रकारे कायदेशीर हक्क

अधिकार, हितसंबंध, दान, करार, लीज

लिन, गहाण, बक्षिसपत्र, खरेदी विक्री

मृत्यूपत्रीय अधिकार, वाटणीपत्र, वारसा

हुक्क, चोळी-बांगडी, वगैरे असल्यास

त्यांनी खालील पत्यावर लेखी कागदपत्रा

सहीत लेखी हरकत हि नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून ८ दिवसात नोंदवावी

दिलेल्या मुदतीत कोणाचीही हरकत न

आल्यास माझे अशील सदर मिळकती

बाबत कोणाचेही कोणतेही हक्क हितसंबंध नाहीत म्हणून सदर मिळकतीचा ठरलेला

व्यवहार पूर्णे करून खरेदीखताचा दस्त

नोंदणीकृत करून घेतील. मुदतीनंतर

आलेल्यां हरकतीचा कोणत्याहीं प्रकारे

विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

मिळकतीचे वर्णन

तालका कल्याण जिल्हा ठाणे दुय्यम

निबंधक साहेब कल्याण- डोंबिवली यांचे

हद्दीतील व कल्याण डोंबिवली महानगर

पालिका यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे

गजबंधन पाथली येथील सर्व्हे नंबर ५३अ

हिस्सा नंबर ७ पैकी गोग्रासवाडी

डोंबिवली पूर्व या वर्णनाच्या जमीन

मिळकतीवर उँभी असलेली इमारत नामे

पितृ स्मृती अपार्टमेंट्स ह्या इमारती मधील

सदनिका नंबर ३०१ तिसरा मजला यासी

क्षेत्र ३०३ चौरस फूट कार्पेट.

श्री. सुयोग गणेश देव (वकील)

गल्ली क्रमांक १, डोंबिवली (पूर्व

मोबाइल क्रमांक ९८३३६५३२६९

पत्ता - कार्यालय क्रमांक ४

स्वानंदाधिश, गोपाळनगर

सही/

सदरहू मिळकतीशी

अन्य कोणत्याही नातेवाइकांचा

आहे.

वारसदारांचा,

सदरह

मिळकत माझे अशिलांनी

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीद्वा

bोणत्याही कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिका**ग** किंवा हरकत असल्यास माइया खालील पत्यावरर्त या पत्यावर आपली हरकत १४ दिवसाच्या आत राव्यानिशी सादर करावी, अन्यथा सदरहु दावे माझे अशिलावर बंधनकारक राहणार नाहीत. सही /-ॲड. रविंद्र के. बाबर

पत्ताः १३, गौरताज बिर्ल्डींग, २२१, डॉ. बी. ए. रोड, हिंदमाता, दादर (पुर्व), मुंबई ४०००१४ मोबाईल नं.९८२११६१३०२ दिनांक : २१/०१/२०२५ स्थळ : मुंबई

	Shervinera						
सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल श्री. संतोष साहेबराव घाडगे आणि सौ.							
प्रतिभा संतोष घाडगे यांनी खालील मिळकत कोबाड फारुख मोबेदजीना यांच्याकडून विकत घेण्याचे ठरवले आहे							
प्रांतमा संताप बार्डन योगा खालाला मळफत काबार्ड कारख माबदेजांना याव्याकडून विकत वर्ण्याय ठरपल आह आणि गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडन कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव							
		लाभ घण्याचा प्रस्ताव					
ठेवला आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:-							
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ					
मौजे – परेल शिवडी,	सदनिका क्र. ए १३२, तेरावा मजल्यावर, इमारतीचे नाव	५१.११ चौ मी. बांधीव					
तालुका – मुंबई शहर आणि	विकास फिनले टॉवर्स को ऑप हौसिंग सोसायटी लि.						
जिल्हा – मुंबई शहर	सब प्लॉट क्र. ११/८३ सि एस क्र. १९०						
<u> </u>		· · · · · ·					
तसेच पूर्वी कोबाड फारुख मोबेदजीना व उबलदींन राजू यांनी वरील मिळकत मेसर्स. लार्सन अँड टुब्रो ली.							
यांच्याकडून दि. ०३/०८/२००४ रोजी दस्त क्रमांक बबई-२-५९२८-२००४ द्वारे विकत घेतली होती.							
तसेच उबलदींन राजु यांचे दि. ११/०८/२०१५ रोजी निधन झाले व त्यांचे पती कोबाड फारुख मोबेदजीना – हे							
उबलदींन राजु यांचे वारसदार आहेत.							
सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर नमुद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क.							
अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध							
	भात या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथ						
ऑफिस ३०१, तिसरा मजल	ा, मातोश्रौ बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाव	हा, तलावपाळी ठाणे <sup> </sup>					
	येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून १४ दिव						
हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.							
		ते/—					
	डॉ. सुर्यकांत एस.	भोसले, (वकील)					
दिनांक: २१/०१/२०२५	दुरॅथ्वनी क्र : ९						
	¢ ,						

सर्व साधारण को सुचित किया जाता है कि, मेरे पक्षकार श्रीमती अर्चना के पति श्री. शैलेन्द्र मले एवं श्री. उल्हास वसंत ढापरे. श्री. उदय वसंत ढापरे के संयक्त स्वामित्व एवं आधिपत्य की सम्पती ग्राम नागाव तुकडी व जिल्हा रायगड, पोस्ट तुकडी व तालुका अलिबाग, जिल्हा रायगड स्थित २५ँ४२ पुराना नंबर १३ स्थित है ! यह सम्पती श्री. प्रमोद के पिता श्री. रामकृष्ण सालवी, श्रीमती पुजा के पति श्री. प्रमोद सालवी, श्री. प्रतीक के पिता श्री. प्रमोद सालवी श्रीमती नीता के पति श्री सतीशकुमार माने एवं श्री. सतीशकुमार के पिता श्री. हरिभाउ माने ने दिनांक १०.०२.२०२० को क्रय करने का अनुबंध किया था किन्तु इनके व्दारा अनुबंध की शर्तो का पालन अनुबंध की शर्तो के अनुसार नही किये जाने के कारण मेरे पक्षकार व्दारा अनुबंध दिनांक १०.०२.२०२० को निरस्त कर दिया है ! इनके व्दारा मेरे पक्षकार को भुगतान की गई राशि फारफिट हो गई है, अनुबंध समाप्त हो गया है इस कारण मेरे पक्षकार अपने संयुक्त स्वामित्व एवं आधिपत्य की उपरोक्त सम्पत्ती को अन्यत्र विक्रम अंतरण करने का पुर्णे अधिकारी है इसमें इनके व्दारा किसी प्रकार की कोई आपत्ती क्लेम करने का अधिकार नही हैं यदि किया जाता है तो यह गलत व्यर्थ एवं शुन्यवत होगा ! सुचित हो ! इस संबंध में मेरे पक्षकार व्दारा इन सभी को दिनांक १ँ५.०७.२०२४ँ को पंजीकृत डाक से सुचना पत्र भी प्रेषित किया गया जो इन सभी को प्राप्त हो चुका है ! सुचित हो !

सही तारीख - २७.१२.२०२४ ॲङ सत्यनारायण हंस १०४, कल्पतरु टॉवर,माधव नगर, सिव्हील हॉस्पीटल फ्रीगंज, उज्जैन (म.प्र.)

मो. 7772881019/7000785540/9827307989

#### जाहीन नोरीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे **चाविंद्रा**, तालुका भिवंडी, जिल्ह ठाणे येथील सर्व्हे नंबर ७९/२/१, यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर **२४५, ओ/डबलु नंबर टी.पी./डी.आर.सी./१२०४**, दि.**०९/०७/२०२४**, टीडीआर क्षेत्र **५८२.००** चौरस मीटर अशी मिळकत श्रीमती संगिता सुरेश पाटील, राहणारः चाविंद्रा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या मालकीची असुन सदर टिडीआर क्षेत्रापैकी **२६०.००** चौरस मीटर त्यांनी आमचे अशिलांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे व तसेच मौजे **चाविंद्रा**, ताळुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर ७९/२/१, यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर २४५, ओ/डबलु नंबर टी.पी./डी.आर. सी./9२०४, दि.०९/०७/२०२४, टीडीआर क्षेत्र 9090.00 चौरस मीटर अशी मिळकत मे. आयमान इन्फ्रा कन्स्टक्शन तर्फे भागीदार सानी साद धांगे. राहणार ६००/जी-११, अर्श रेसीडेन्सी, तळ मजला, चौथा निजामपुरा, भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या मालकीची असुन सदर टिडीआर क्षेत्रापैकी **५८८.९०** चौरस मीटर त्यांनी ग जिन्ह्य रेगगाने म -> antornin

# नंदुरबारमध्ये क्षुल्लक कारणावरून जमावाद्वारे दगडफेक

नंदुरबार, दि.२० : नंदुरबारमध्ये रिक्षाचालकाने एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर अचानक जमाव चालून आला आणि तुफान दगडफेक करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे काल, रविवारी येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्र्ध्रराचा वापर करावा लागला. त्यानंतर आता वातावरण निवळले असून आता शांतता असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आला.

प्राप्त माहितीनुसार नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात, एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर, दोन गट समोरासमोर जमले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती, परंतु रात्री आठ वाजेनंतर शहरात विविध अफवांचा पेव उठल्यानंतर, शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली, शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.

	र्वेक ऑफ मलराष्ट्र Bank of Maharashtra Acovo of Industration முக மி. வு. மு. வி. வி. வி. வி. வி. வி. வி. வி. வி. வி									
			सूचना							
खार्ल	ो नमूद केलेल्या व्यत्त	क्तींना येथे कळविण्य	ात येते की त्यांनी कर्ज खात्यांमधील देयता भरण्यात	न अपयशी ठरले अ	गहे. नोंदणीव्र	ज्त पोस्टाने त्यांना प	ाठवलेल्या नोटिसा			
बँकेल	ना न देता परत करण	ण्यात आल्या आहे	त. म्हणून त्यांना २४.०६.२०२४ रोजी किंवा त्य	गपूर्वी दायित्व आ	णि इतर शुर	क भरण्याची आणि	ग तारण ठेवलेल्या			
सिक्	पुरिटीजची पूर्तता क	रण्याची विनंती कर	ण्यात येत आहे. अशक्य झाल्यास सदर प्रतिभूती	बँकेकडून २७.०	१.२०२५ रो	जी सकाळी ११.०	० ते दुपारी २.००			
			नंतर इतर कोणत्याही सोयीस्कर तारखेला बँकेच्य							
विक	ल्या जातील. सोन्या	चे दागिने खरेदी क	ण्यात रस असलेले पक्ष लिलावात सहभागी होऊ	शकतात.						
लॉट	कर्ज दिनांक	कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता	तपशिल	निव्वळ	लिलावाचे	संपर्क व्यक्ती			
<b>इ</b> 6.					বজন	आरक्षित मूल्य				
<u>٩</u> .	०५.१०.२०२३	६०४६२७४८६९०	लक्ष्मी गणेश चिकने, पोस्ट बामनवाडी, कुसुंबी,	मंगळसूत्र १	२०.७००	रू.	मानगांव शाखा-			
			तालुका जावळी जि. सातारा, महाराष्ट्र-४१५०१२			१,५५,२५०/-	८४०९६०३९९३			
२	०४.०५.२०२३	६०४४५७४९३८७	<b>नबिल हसन खान,</b> पोस्ट गोंडघर, तालुका	, तालुका ब्रेसलेट१ २८.८०० रू. बोरलीपं						
			म्हसळा जि रायगड - ४०२१०५.			२,०७,३६०/-	शाखा-			
							९९६०४४७८७४			
ş	०४.०५.२०२३	६०४४५७४९३८७	<b>नबिल हसन खान,</b> पोस्ट गोंडघर, तालुका	रिंग १	०३.७००	रू.	बोरलीपंचतन			
			म्हसळा जि रायगड-४०२१०५			२६,६४०/-	शाखा-			

दिन	कः २०.०१.२०	રષ					महाराष्ट्राकरिता , नवी मुंबई क्षेत्र
Ì		( 0,0() 010	तालुका-सगमेश्वर, जि. रत्नागिरी साते महाराष्ट्र.			५०,२५०/-	७९८५९८६६२३
ε	१५.०६.२०२२	६०४१७२१०८९४	<b>मारुती सोमा कळंबे,</b> पोस्ट राजिवली कळंबेवाडी,	गोल्ड रिंग २	8,000	रू.	बिरवाडी शाखा-
			ता. पेण, जिल्हा रायगड, राज्य-महाराष्ट्र	गोंडासह		१,४७,६८०/-	९०२२२७३६११
ų	०८.०१.२०१४	६०१५८२३०४६०	श्री. मुजवाह इम्रान हसनअली, रोडेपोस्ट कांदळेपा,	१ नेकलेस	20.600	रू.	पेण शाखा-
							८९५६३८७५२८
			महागाव, ता. सुधागड, रायगड-४१०२०५.			१,४९,२३२/-	शाखा-
x	२४.०५.२०२४	६०४९१०४६४८१	<b>सुनिता बबन धानिवाले,</b> भोप्याचीवाडी पोस्ट	मंगळसूत्र १	२१.०९	रू.	जांभूळपाडा
							९९६०४४७८७४
			म्हसळा ाज रायगड-४०२१०५			२६,६४०/-	शाखा-

दिनाकः २०.०१.२०२५

#### **EXIT-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION** OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

## K K FINCORP LIMITED

FOR DELISTING OF EQUITY SHARES Corporate Identification Number ("CIN"): U65990MH1981PLC023696 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India.

Tel No. +91-22-26851998; Email: kkii\_igrd@remigroup.com ; Website: www.remigroup.com This Exit Offer Advertisement ("Exit Offer Ad") is being issued by Bajrang Finance Limited ("Promoter Acquirer 1"), Remi Sales and Engineering Limited ("Promoter Acquirer 2") and Remi Securities Limited ("Promoter Acquirer 3") (Promoter Acquirer 1, Promoter Acquirer 2, Promoter and Acquirer 3 are jointly referred to as the "Promoter Acquirers") pursuant to Regulation 27 (1)(a) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 (the "Delisting Regulations") to the remaining public shareholders ("Residual Shareholders") of K K Fincorp Limited (the "Company") upon completion of second quarter of the Exi Offer in respect of the voluntary delisting of the fully paid-up Equity Shares of the Company with a face value of Rs. 10/- each ("Equity Shares") from the BSE Limited (the "BSE" or the "Stock Exchange") and subsequent Exit Offer made thereof.

Fhis Exit Offer Ad is in continuation to and should be read in conjunction with the Post-Offer Public Announcement dated June 04, 2024 "Post Offer PA") released on June 05, 2024, the Exit Offer PA dated August 08, 2024 released on August 09, 2024 ("Exit Offer PA") and he Exit Letter of Offer dated August 10, 2024 ("Exit Letter of Offer"). Capitalized terms used but not defined in this Exit Offer Ad shall ave the same meaning assigned to them as in the aforesaid Public Announcements, Letter of Offer, Post-Offer PA, the Exit Offer PA and he Exit Letter of Offer

. In accordance with Regulation 27 (1)(a) of the Delisting Regulations, and as announced earlier in the Exit Offer PA and Post Offer PA, the Residual Shareholders who did not or were not able to participate in the Reverse Book Building process ("RBBP") or who unsuccessfully tendered their Equity Shares in the RBBP and are currently holding Equity Shares will be able to tender their Equity Shares to the Promoter Acquirers at the Exit Price of Rs. 25/- (Rupees Twenty-Five Only) per Equity Share ("Exit Price") for the remaining period of the Exit Window (i.e. till August 20, 2025), on the terms and subject to the conditions set out in this Exit Letter of Offer. A separate follow up communication for participation of the Residual Shareholders during the Exit Window, shall be dispatched by the

Promoter Acquirers to the Residual Shareholders of the Company. The Residual Shareholders may tender their Equity Shares by submitting the required documents as set out in the Exit Letter of Offer to the Registrar to the Exit Offer on or before closure of the Exit Window If the shareholders have any query in relation to the Delisting Offer or the Exit Offer, they should consult the Manager to the Exit Offer or

the Registrar to the Exit Offer (details appearing below). All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Exit Letter of Offer remain unchanged. This Exit Offer Ad shall be available on the website of the Company (www.remigroup.com). **REGISTRAR TO THE OFFER** 



Systematix Corporate Services Limited The Capital, A-Wing, 6th Floor, No. 603-606, Plot No. C-70, G-Block, Bandra-Kurla Complex (BKC), Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India Telephone: +91-22-6704 8000 Fax: +91-22-66198029 Contact Person: Jinal Sanghvi Email: ecm@systematixgroup.in Website: www.systematixgroup.in SEBI Registration Number: INM000004224



भासे अशिल, श्रीमती संगिता दौलतराम आसवानी हे क्लॅट नं.५५, २१ सवला, बिल्डॉंग र्. सी, प्रेमनाम सोसायदी, कॉपरी कॉलोनी, ठाणे (9) ४००६०३ मालक आहेत. सदरोल सदनिका हि माझ्या आशिलांनी श्री. गुलाब प्रतापराय गुलराजानी यॉवडबूर दितांक १५.०२.१९२८८ व्या विक्री करागवार बोरंग केली अपून सदरील रत्त हे कलेक्टर ऑफ रॅंग्यबारे अभिनिर्णय करण्यात आला अपुन, रवाया इझीएन नं.२३३१९ असा आहे. सदरोल सदनिका हि श्री.गुलाब प्रतापराय गुलराजानी यॉनी श्रीमती जानविकाई आर. दोडेजा यांचेकडून दित. १०.०.१३,१९२८ गंतीच्या करारावारो सहेरी केला आहे. सदरील सदनिका हि प्रेमनगर को.ऑप.ही. सोसायटी लि. यांनी श्रीमती जानविकाई आर. दोडेजा यांना अलॉटर्यंट तरदरार अलॉट देला आहे. बलॉटमेंट लेटर डारे अलॉट केला आहे. अलाटन लटरबार अलाट कला आह. (१) श्री. गुलाब प्रतापराय गुलराजानी आणि श्रीमती तानकिबाई आर. डोडेना यांच्यात अंमलात आणलेला देनांक १०.०१.१९६७ चा करारनामा आणि (२) प्रेमनगर क्वे.ऑप. ही. सोूसावटी लि. यांनी श्रीमती जानकिबाई आर. दोडेजा यांच्यामधील अलॉटमेंट लेटर हे माड्या अशिलाकड

दाडना याच्यामधाल अलाटमट लटर ह माझ्या आशलाकडून हरवला/ गहळ झाला आहे त्याबावन माझ्या अशिलाने कोपरी पोलीस ठाणे, ठाणे (पु) येथे प्रॉपर्टी पेपर मिसिंग रजिस्टर क्र.००२६/२०२५ वर दिनांक १५.०१.२०२५ रोजी एफ. आय.आर. दायबल केला आहे. जर कोणाला ते आढळले किंवा त्याबहल त्यांचे कोणतेही दाते/आक्षेप असतील तर अशा बर्बती(ने ही सुचना जारी केल्यापासुन १४ दिवसांच्या आत माझ्याशी संपर्क साधावा. Sd/

जाहीर सूचना

Adv. Shital Kadam Chavan Date:21/01/2025 (Advocate High court) Office :B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605

जाहीर नोटीस						
सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल श्री. संतोष साहेबराव घाडगे आणि सौ.						
	प्रतिभा संतोष घाडगे यांनी खालील मिळकत कोबाड फारुख मोबेदजीना यांच्याकडून विकत घेण्याचे ठरवले आहे					
आणि गहाण ठेऊन पिरामल कॅ	पिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा त	लाभ घेण्याचा प्रस्ताव				
ठेवला आहे. मिळकतीचे वर्णन	पुढीलप्रमाणे आहे:-					
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ				
मौजे – परेल शिवडी,	सदनिका क्र. ए १३२, तेरावा मजल्यावर, इमारतीचे नाव	५१.११ चौ मी. बांधीव				
तालुका – मुंबई शहर आणि	विकास फिनले टॉवर्स को ऑप हौसिंग सोसायटी लि.					
जिल्हा – मुंबई शहर	सब प्लॉट क्र. ११/८३ सि एस क्र. १९०					
तसेच पूर्वी कोबाड फारुर	a मोबेदजीना व उबलदींन राजू यांनी वरील मिळकत मेसर्स. न	लार्सन अँड टुब्रो ली.				
	यांच्याकडून दि. ०३/०८/२००४ रोजी दस्त क्रमांक बबई-२-५९२८-२००४ द्वारे विकत घेतली होती.					
तसेच उबलदींन राज यांचे	तसेच उबलदींन राज यांचे दि. ११/०८/२०१५ रोजी निधन झाले व त्यांचे पती कोबाड फारुख मोबेदजीना – हे					
उबलदींन राजू यांचे वारसदार अ	आहेत.					
सदर वर उल्लेख केलेल्या स	नदनिकेवर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कस	ल्याही प्रकारे हक्क.				
अधिकार, बोजा, करार मदार	, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर स	दरची नोटीस प्रसिद्ध				
	झाल्यापासून १४ दिवसांच्या आत या दरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे					
ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे						
(पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून १४ दिवसांच्या आत कोणतीही						
हरकत न आल्यास, सदरच्या म	ालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल	т.				
	सही/-					
1						

जाहिर नोटीस

Hilfgod (%.)         0.20         9.04         0.23         12.0		Validity Period: Permanent	Validity Period: Permanent		
	अशिलांना सदर मिळकतीची टायटल तपासणी करावयाची असुन त्यांच्या सांगण्या	For and on behalf of the Board of the Promoter Acquirers			
9) वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि सोमवार, २० जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सः नोंद्रपटावर घेण्यात आले		I Bairang Finance Limited (Promoter Acquirer 1)			
ाप्यतार पण्यात जात. २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यक प्रमाणे मर्यादित पुनर्विलोकन अहव	व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी,	Sd/-			
र) तथा ((एतट) जाक्याव त जण्ड ।इत्यराणणर (रक्ययत्वद्त्त) रचुएरान २०१९ प्या नवन ३३ जन्वय जायरवय प्रमाण नवावत चुनावलायन जल्य कंपनीच्या लेखापरिक्षकांनी पूर्ण केले आहे.	वारसा, वहीवाट, करार कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा	Vinod Jalan Nirmal	Murarka		
3) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले	त्री हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन चौदा	Director Directo	r		
३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीए		Remi Sales & Engineering Limited (Promoter Acquirer 2)			
लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या https://www.morarkafinance.in/investor-relations/mfl-inve	- पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या	Sd/- Sd/-			
tors वेबसाईटवर उपलब्ध आहे.	मिळकतीवर कोणाचाही कठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा	Bhagirath Singh Vinod	lalan		
च्या वतीने व कपि मोरारका फायनान्स लिमि		Director Directo	r		
भारारका फायनान्स (लाम ाः सही)		Remi Securities Limited (Promoter Acquirer 3)			
तिकाणः मुंबई     तिवाणः : नेवई     तिवाणः : नेवई     तिवाणः : नेवई     तिवाणः : २० जानेवारी, २०२५	हा १) कार्यालयीन पत्नाः २०५ दसरा	Sd/- Sd/-			
ठिकाणः मुंबई संचालक व अध्य			ath Singh		
दिनांकः २० जानेवारी, २०२५ 🛛 🦓 🖾 🎇 🖾 डीआयएन:००००२०।		Whole Time Director Directo			
	□ काप कणेरी, भिवंडी, जि. ठाणे जिल्लामपुर शहर महानगर पालिका, भिवंडी, जि. ]	Deter January 20, 2025			
बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड	र) નગર રથના વિનાગ, ાનવડા ાનગાનપુર શहर નहાનગર પાલિજા, ાનવડા, ાગ. ठाणे. ४२१३०२	Date: January 20, 2025. Place: Mumbai			

# क्रीस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय : क्रीस्टल हाऊस, १५ए/१७, शिवाजी फोर्ट सीएचएस, डंकन कॉजवे रोड, मुंबई – ४०० ०२२. सीआयएन : U74920MH2000PLC129827, तूर. क्र. : +९१२२ ४३५३ १२३४, + ९१२२ ४७४७ १२३४, वेबसाइट : www.krystal-group.com

#### दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

	(सर्व रकमा रु. दशालक्षांमध्ये, वेगळे विहित केलेले नसल्यास)												
		स्थायी				एकत्रित							
अ. क्र.	तपशील	तिमाहीअखेर		नऊमा	नऊमाहीअखेर वर्षअखेर		तिमाहीअखेर			नऊमा	<u>ही</u> अखेर	वर्षअखेर	
		३१.१२.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२४ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२४ लेखापरीक्षित	३१.१२.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२४ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२४ लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,५६८.९७	२,४६१.८३	२,७३०.२६	७,४६३.१६	७,११०.५०	९,८४७.२६	२,७६३.७३	२,६६१.५७	२,८३०.७४	७,९९६.८३	७,३४६.८२	१०,२६८.४९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (–) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपूर्व)	१६१.६०	શ્વત.તત	१५१.७९	४७९.७३	૪૧૦.૦५	५૬१.७५	১৶.০৩१	१६३.०५	શ્પદ્દ.હપ	४९८.५९	४११.९०	५७५.५२
ŵ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	१६१.६०	શ્વત.તત	१५१.७९	४७९.७३	४१०.०५	५૬१.७५	১৩.০৩৪	१६३.०५	શ્પદ્દ.હપ	४९८.५९	४११.९०	५७५.५२
X	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	१४४.४२	१४४.११	१२४.४४	४४१.४९	३३४.०४	४८२.२९	१५१.४९	१५१.३४	१२८.२२	૪५५.८२	३३४.०७	४९०.६९
ىر	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /तोटा (करपरचात कालावधीकरिताचा नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश)	१४२.७८	१४२.८५	१४२.६९	¥80.88	३३१.१९	४८६.२२	શ્વર.૮૫	१५०.३२	१२८.३९	૪५५.१६	३३१.१५	४९४.४३
Ę	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१३९.७२	१३९.७२	११५.२४	१३९.७२	११५.२४	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	११५.२४	१३९.७२	११५.२४	१३९.७२
6	राखीव (पुनर्मूल्यांकन वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	३,५८४.३३	-	-	-	-	-	३,६२२.५०
٢	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) मूलभूत (अवार्षिकीकृत) (निरपेक्ष मूल्य) सौम्यीकृत (अवार्षिकीकृत)(निरपेक्ष मूल्य)	१०.३४ १०.३४	१०.३१ १०.३१	१०.८० १०.८०	३१.६० ३१.६०	२८.९९ २८.९९	४१.६१ ४१.६१	१०.८४ १०.८४	१०.८३ १०.८३	११.०४ ११.०४	३२.५१ ३२.५१	२८.८८ २८.८۶	४२.३० ४२.३०

टीपा

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच्या नऊमाही व ३ ऱ्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे.

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे दि. २०.०१.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २०.०१.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी सदर निष्कर्षांवर असुधारित मत व्यक्त केले आहे.

?. गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या वर्गीकरणास जुळवून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत/पुनःवर्गीकृत करण्यात आली आहे.

४. वित्तीय वर्ष २०२४–२५ करिताच्या नऊमाही व ३ ऱ्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर तसेच कंपनीची वेबसाइट <u>https://.krystal-group.com/investor/</u> वरही उपलब्ध आहे. तसेच सदर माहिती खालील निर्देशित क्वीक रिस्पॉन्स कोड स्कॅन करूनही प्राप्त करता येऊ शकेल.



संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने (संजय सूर्यकांत दिघे) सीईओ व पूर्णवेळ संचालक डीआयएन : ०२०४२६०३

बजाज हॉसिंग फायनान्स लिमिटेंड

**कॉपोरेट ऑफिस:** सेरेब्रम आवटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०१४. शाखा कार्यालय: पहिला मजला, राजीव गांधी रववेअर, जोगेवार हॉस्पिटल जवळ, भंडारा, सी/४, प्लॉट क्र.१२, कोहिनूर इस्टेट हौर्सिंग सोसा, मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११००३. ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा बेलफेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९ B

सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर त्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

नारनारराज्या विक्रार्थ्या इन्स्राराधानाकार्या याठार पूर्यना वेथे संसंसाधरणणं जनतेता सुरुवा नेय्यात वेरा आहं की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फावनान्स लिमिटेड (वीएचएफएल्**) कडे वर्णन केलेली स्थावर मालमला तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमलेचा तावा (प्रतिभूत मालमला/मालमला) सरफायसी कावदा २००२ आणि तैथील नियमांतुसार प्राधिकृत अधिकाच्याने ताव्यात वेतले आहे. प्रतिभूत मालमलेचो जाहिर लिलावाहोर कर्जांची धकवाकी, लागू व्यांज, युल्क आणि खर्च इत्यादीच्या वसुलीसाठी बोली लावून **२५.०२.२०२५** रीजी विक्री केली जाईल, जो वीपएणफरएलत रोद था आहे. प्रतिभूत मालमलेची विक्री केली जात आडे आणि नियम क्रमांक ८ आणि १ अर्गत विक्र **डाले डाले के आहे जे का**ठे, **बारो, वेश आहे** बो**रे आहे, जे आहे वेथे आहे, कोणल्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटेस्ट (एगफोसॉमेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमद केलेल्या अटी व शर्तींवर

5					
कर्ज खाते तपशील/कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता निरीक्षणाची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील	१. राखीव किंमत, २. मालमत्तेचे इरठे, ३. बोली वाढीव			
कर्ज खाते क्र:- एष४० २एषएसटी७७० २१४२ १. प्रवीण कांतिलाल परदेशी (कर्जवार) २. विपिका प्रवीण परदेशी (कर्जवार) २. विपिका प्रवीण परदेशी (सह-कर्जवार) वीयांचा पता-पर्लट क्र: ३०३. गट क्र. ९५५, ९५६ ९५७ तुळजाई सहकारी गृह संस्था मर्यादीत, नेवाळे वस्ती चिखली हवेली, पुणे, महाराष्ट्र-४१९०६२ एष्ट्रण धकवाकी: क.२०,४५, ६६७/- (कप्पे वीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट फकत) यासह वितांक १३.०१.२०२५ रोजी पायून पुढील व्याव आणि	१. ई-लिलाव दिनांकः २५.०२.२०२५ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्थाद विस्तारासह २. इर्दे बमा करण्याची अंतिम तारीख केवायसीसहः दिनांक २४.०२.२०२५ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) ३. निरीक्षणाची तारीख व वेळः दिनांक २१.०१.२०२५ ते २४.०२.२०२५ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा. (भाप्रवे) दरम्यान. ४. स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅंट क्र.ए-३०३, माजमाप क्षेत्रफळ ५२९.५५ चौ. मी., इरा मजला, विंग ए. तुळजाई कंपनी ऑप. तैसिंग सोसायटी लिमिटेड, गट इरता आणि प्लॉट क्र.३०४ आणि लिएट, पश्चिम - भित, उत्तर - खुले गटर आणि दक्षिण - खुले गटर आणि प्लॅट क्र.३०८ आणि जिना	रास्त्रियः कर्रे रु.१८,००,०००/- (रूपये अठरा लाख फक्त) इरदे ररू.१,८०,०००/- (रूपये एक लाख पॅशी हजार फक्ता) राखीव किंगतीच्या १०%. बोली वाढीवः रू.२५,०००/ - (रूपये पंचवीस हजार फक्त)			

जमा झालेल्या शुल्कांसह.

प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशीलः नावः ऋतुराज सुर्वे, ईमेलः ruturaj surve@bajajhousing.co.in <b>मोबा.</b> क्र. : ९९७००९७४३२ आणि ९०९६२५९३४८							
कर्ज खाते क्र:- एच४०५एचएसडी०९६८३२० आणि एच४०५एचएसटी०९७४४४७ १. कन्या प्रेष्यांकर प्रवापती (कर्जदार) २. रेखा कन्या प्रवापती (सह-कर्जदार) दोघांचा पता- घर क्र.३०६ जी विंग ३ मजला, शिव उत्सव कॉम्प्लेक्स, पाषाणे रोड, पाषाणे रायगड, नेरळ, महाराष्ट्र-४१०२०१ एक्रुण श्वकवाकी: क्र.२१,३७,५५१/- (रूपये एक्कांस लाख सदतीस हवार पाचशे एकावन-फक्त) यासह दिनांक १४.०१.२०२५ रोजी पासून पुडील व्याज आणि जमा झाल्य.	<b>४. स्थावर मालमते चे वर्णन:</b> प्लेंट क्र. ३०६, तिसरा मजला जी - विंग शिव उत्सव, सर्वे क्र.१५० हिस्सा क्र.१२/बी, पाषाणे कर्जत रायगढ, महाराष्ट्- ४१०१०१, चतुसिमा - पूर्व - सर्वे क्र.१६३, पश्चिम - नारावण डी जोशी यांची मालमता, उत्तर - वामन बामा धुळे यांची मालमता, दक्षिण - पाषणणे वांगणी	रू.११,५०,०००/- (रूपये अकरा लाख पन्नास हजार फत्त) इरठे : रू.१,१५,०००/- (रूपये एक लाख पंधरा हजार फत्त) राखीवकिंमतीच्या १०%. बोली बाढीव: रू.२५,०००/					

#### प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत तुषारकांत सिंग

ईमेल: vishwaieet.sing @bajajhousing.co.in **मोबा.क्र.: ८६६९१८९०४८ आणि ९७६९६८८९४६** 

#### जाहीर लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

भू जादिर लिलान **बसे आहे के आहे, बसे आहे बेथे आहे, के आहे बेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे आणि **बजाज हीसिंग** फायनूनस लिमिटेडला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे.

प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.

र. शत्या विशेष राज्य विश्वास विश्वास विश्वास विश्वास करते. ३. लिलाव विश्व डे-लिलाव परिवरों आंलताइन डोईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे **२५ फेब्रुवारी २०२५ रोजी स.११,०० ते दु.१२,००** प्रयंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेत द्यावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

#### दिनांकः २१.०१.२०२५, ठिकाणः रायगड, पुणे प्राधिकृत अधिकारी (ऋतुराज सुर्वे), बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

ठिकाण : मंबर्ड देनांक : २०.०१.२०२५